

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत
समाविष्ट नळ पाणी पुरवठा योजनांच्या
तांत्रिक तपासणीबाबत.

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक: मुपेयो-२०१७/प्र.क्र.१४/पापु-१९ (शिकाना)

७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,

मंत्रालय, मुंबई-४०० ००१.

तारीख: ११ जानेवारी, २०१८

वाचा

- १) शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक: ग्रापाधो-१११५/प्र.क्र.९२/पापु-०७, दिनांक ०७ मे, २०१६
- २) शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक: ग्रापापु-२११५/प्र.क्र.३९/पापु-१९, दिनांक २३ सप्टेंबर, २०१६
- ३) शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक: मुपेयो-२०१७/प्र.क्र.८३/पापु-१९, दिनांक २५ जानेवारी, २०१७

प्रस्तावना:-

राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता संदर्भाधीन क्र.१ येथील दि.०७ मे, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या कालावधीत “मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत समाविष्ट व जिल्हा परिषद स्तरावरुन प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या पाणी पुरवठा योजनांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यासाठी संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. तथापि, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील कालापव्यय टाळण्याकरिता रु.२.०० कोटी पर्यंत किंमतीच्या पाणीपुरवठा योजनांच्या तांत्रिक तपासणीचे अधिकार मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग यांचे अध्यक्षतेखालील समितीस प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत समाविष्ट रु.२.०० कोटी पर्यंत किंमतीच्या पाणीपुरवठा योजनांच्या तांत्रिक तपासणीचे अधिकार मुख्य

अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग यांचे अध्यक्षतेखालील पुढील समितीस प्रदान करण्यात येत आहेत.

१	मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग	अध्यक्ष
२	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद	सदस्य
३	अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ	सदस्य
४	वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा	सदस्य
५	सहाय्यक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग	सदस्य सचिव

२. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत समाविष्ट रु. २.०० कोटी पर्यंत किंमतीच्या पाणीपुरवठा योजनांचे प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्याची यापुढे आवश्यकता नाही. तथापि, सदर योजनांच्या प्रशासकीय मंजूरीचे अधिकार व इतर बाबी संदर्भाधीन क्र.१ व ३ मधील शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे कायम राहतील. त्यामध्ये कोणताही बदल नाही.

३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्तरावरून प्रशासकीय मंजूरी देताना योजनेची किंमत संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयात नमूद केलेल्या अंदाजित किंमतीच्या मर्यादेत राहिल याची काळजी घ्यावी. तसेच कार्यारंभ आदेश देण्यापुर्वी पुरेसा निधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१११२०४५८४०२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. अ. साबणे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

पृष्ठ ३ पैकी २

- २) मा. राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई
- ५) संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, शिवाजीनगर, पुणे.
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ७) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र -१, मुंबई
- ८) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
- ९) मुख्य /अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व).
- १०) संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई
- ११) कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व).
- १२) निवड नस्ती (पापु-१९)